



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष ११, अंक १०]

शुक्रवार, मार्च २८, २०२५/चैत्र ७, शके १९४७

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार्च, २०२५.

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक न्यायाप्र-२०१७/प्र.क्र.५५२(१)/नवि-१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (३) (४) व (५) मधील तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे नगरविकास विभाग अधिसूचना क्र. एमयुएन-२०१६/प्र.क्र.१५/नवि-१८, दिनांक २ ऑगस्ट २०१७ अन्वये घटीत करण्यात आलेली आमगांव नगरपरिषद विखंडीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट-कलम (१) (ड) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत आहे.

२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, गोंदिया, जिल्हाधिकारी प्रशासन इमारत, आमगांव रोड, फुलचुर टोला, गोंदिया ४४१ ६०१ यांच्याकडे त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

अधिसूचनेचा मसूदा

ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) मधील तरतुदीनुसार नगरविकास विभाग अधिसूचना क्र. एमयुएन-२०१६/प्र.क्र.१५/नवि-१८, दि. ०२ ऑगस्ट २०१७ (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिसूचना असा केला आहे) अन्वये आमगांव नगरपरिषद या नावाने नगरपरिषद घटीत करण्यात आली होती ;

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी त्यांच्याकडे दाखल रिट याचिका क्र.५९००/२०१७ मध्ये दि.२८.११.२०१७ रोजी पारीत केलेले आदेश पाहता सदर अधिसूचना रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ६ च्या पोट-कलम (१) (ड) तसेच महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम (१९०४ चा १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नगरविकास विभाग क्र. न्यायाप्र-२०१७/प्र.क्र.५५२(१)/नवि-१८, दिनांक २८ मार्च, २०२५ अन्वये उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या असाधारण **राजपत्र** भाग १ अ उप विभाग मध्ये दिनांक २८ मार्च, २०२५ रोजी प्रसिद्ध करून, नगरविकास विभाग अधिसूचना क्र. एमयुएन-२०१६/प्र.क्र.१५/नवि-१८, दि.०२.०८.२०१७ अन्वये घटीत करण्यात आलेली गोंदिया जिल्ह्यातील आमगांव नगरपरिषद विखंडीत करण्याचा आपला हेतू घोषित केला होता ;

आणि ज्याअर्थी, उद्घोषणेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा शासनाकडून विचार करण्यात आला.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ६ च्या पोट-कलम (१) (ड) तसेच महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम (१९०४ चा १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग क्र. एमयुएन-२०१६/प्र.क्र.१५/नवि-१८, दि. ०२ ऑगस्ट २०१७ रोजीची अधिसूचना विखंडीत करीत आहे व आमगाव नगरपरिषदेचा समावेश असलेले संपूर्ण स्थानिक क्षेत्र नगरपरिषद क्षेत्र राहणार नाही असे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनिरुध्द व्यं. जेवळीकर,
शासनाचे उप सचिव.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, Dated 28th March, 2025.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No.Nyayapra-2017/C.R.552(1)/UD-18 .— In pursuance of the provisions of sub-section (3), (4) and (5) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (d) of sub-section (1) of section 6 of the said Act, with a view to rescind the Government Notification, Urban Development Department, No. MUN-2016/C.R. 15/UD-18, dated the 2nd August 2017 by which Amgaon Municipal Council was constituted.

2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons thereof, to the Collector, District Gondia Collectorate Administrative Building, Amgaon road, Fulchur Tola, Gondia 441601, within a period of thirty days from the date of publication of this Proclamation in the *Maharashtra Government Gazette*.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

Whereas, *vide* Government Notification, Urban Development Department No. MUN-2016/C.R. 15/UD-18, dated the 2nd August 2017 (hereinafter referred to as “the said Notification”) issued in exercise of the power conferred by sub-section (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965), the Government of Maharashtra constituted Amgoan Municipal Council ;

And whereas, in view of the order passed by the Hon’ble High Court Nagpur Bench in the Writ Petition No. 5900 of 2017 on the 28th November 2017, the Government of Maharashtra has decided to rescind the said Notification;

Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. No.Nyayapra-2017/C.R.552(1)/UD-18 dated the 28th March, 2025, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-I-A, Extraordinary, Central Division Supplement, dated the 28th March, 2025, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (d) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) read with section 21 of The Maharashtra General Clauses Act (I of 1904), with a view to rescind Government Notification, Urban Development Department No. MUN-2016/C.R. 15/UD-18, dated the 2nd August 2017 ;

And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Gondia District, within the specified period, have been considered by the Government.

Now, therefore in exercise of powers conferred by clause (d) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) read with section 21 of The Maharashtra General Clauses Act (I of 1904) the Government of Maharashtra hereby rescind the Government Notification, Urban Development Department, No.MUN.2016/C.R.15/UD-18, dated the 2nd August 2017 and declared that the whole of the local area comprising Amgaon Municipal Council shall cease to be Municipal area.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANIRUDDHA V. JEWLIKAR,
Deputy Secretary to Government.